

September 7, 2020

To,
Dy. General Manager
Department of Corporate Services,
BSE Ltd.,
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001.

To,
The Manager – Listing,
The National Stock Exchange of India Ltd.,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051.

Ref: Scrip Code: 532296 Ref: Scrip Name: GLENMARK

Dear Sir,

<u>Sub: Newspaper Advertisement of Notice of 42nd Annual General Meeting (AGM), E-voting Information and Book Closure</u>

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) which includes the following information:

- Intimation of 42nd AGM of the Company to be held through video conferencing / other audio-visual means and confirmation of email dispatch of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2019-20.
- Particulars of the facility of e-voting provided to Shareholders of the Company, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM.
- Details of Book Closure for the purpose of determining members who would be entitled to dividend if declared, at the AGM.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Glenmark Pharmaceuticals Limited

Harish Kuber Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

FINANCIAL EXPRESS

DIPLOMATIC TENSION

Trump-Xi rift plays out with some 100 cancelled exchanges, mutual discussions

BLOOMBERG September 4

PRESIDENT DONALD TRUMP'S revelation last month that he hadn't spoken with his Chinese counterpart in "a long time" and isn't interested in doing so is just the tip of a much broader breakdown in communications that's

stoking concerns among for-

mer officials from both sides. When the Trump administration took office in 2017, there were about 100 officially organised exchange forums touching on everything from pharmaceuticals to technology policy - between the two countries, according to Arthur Kroeber, a China analyst for almost three decades. Gao Zhikai, a former Chinese diplomat who served as translator to Deng Xiaoping, cites the same tally.

Almost all of these dialogues have now died, meaning that senior and mid-level officials on both sides are increasingly operating in the dark about their opposite numbers' activities and intentions. That raises the risk of misunderstandings festering or escalating into crises, and inhibits cooperation that otherwise could contain emerging disasters, such as Covid-19. The "collapse of these struc-

tures is not the trigger of a bad relationship, but the result of a relationship worsening," said John Pomfret, author of "The Beautiful Country and the Middle Kingdom," a history of Sino-American ties over more than two centuries. Despite reaching a "phase one" trade agreement early this year, US-China ties are at their worst in



decades. With a focus squarely on the looming election, Trump blamed Xi's government for not controlling the Covid-19 outbreak before it became a pandemic, killing more than 185,000 Americans. US politicians have ex-

tightening grip over Hong Kong and its treatment of Muslim minorities, targeting

cancelled or abandoned since Trump took office might not have been able to solve en-

panding face-off between the two sides in the disputed South China Sea - the most likely site of any military conflict. But people involved in them in the past say they can help promote back-channel diplomacy and a more nuanced view of the negotiating teams on the other side. "You need some tracks that

trenched issues, like the ex-

are basically talking shops," said Kroeber, managing director of GaveKal Dragonomics, an independent global economic research firm. Having those forums fosters "relationships that can come into play at times of stress and crisis,"he added. One key framework for US-China dialog was the 16 or so working groups under the Joint Commission on Commerce and Trade, or JCCT, which was established during

the Reagan administration in 1983 as a forum for high-level

It linked a wide variety of US and Chinese agencies, from those dealing with commerce to energy, the environment and agriculture.

The Trump administration terminated the JCCT in 2017, along with the Strategic and Economic Dialogue program that was led by the Treasury and State departments. They were replaced with the more narrowly, results-driven Comprehensive Economic Dialogue.

"People felt there was a lot of wasted time and there was a lot of process over substance," in the previous system, said James Green, who worked at the State Department and US Trade Representative's office in the Obama administration.

chases of virtual cosmetics and

extras, sued both companies

for what it considers excessive

fees and for the right to sell

game extras directly to players.

Apple and Google have dis-

puted those charges in court.

The iPhone maker argues its

cut is justified by its provision

of security, development sup-

port and an audience of a bil-

Australia faces down China in high-stakes strategy

REUTERS Canberra, September 4

AUSTRALIA IS STANDING up to China. Watch closely: It may be a harbinger of things to come, as the world's smaller countries respond to the in-

nomic superpower. For years, the Australian political and business estab-

creasingly coercive Asian eco-

goal: protect and expand this natural resource powerhouse's booming exports to fast-growing China. Iron ore, coal, natural gas,

lishment had a paramount

wine and more: Until Covid-19 struck, Australia had a 29year run without a single recession as it sent its signature goods to the world's voracious No. 2 economy.

DELTA INDUSTRIAL RESOURCES LIMITED CIN: L52110DL1984PLC019625

Regd.Office: Shop No. 325, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 website: www.dirl.in, e-mail: deltaindltd@gmail.com, Ph. No. 011-27860681

ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 35th Annual General Meeting of the members of Delta Industria Resources Limited ("the Company") will be held on Wednesday, 30th September, 2020 at Shop No.

325, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 ("the Meeting"). The Annual Report for the financial year 2019-20 including the Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by courier and electronically to those members who have registered their e- mail address with the Depositories/Company

The Annual Report for the financial year 2019-20 including the Notice is available on the website of the Company (www.dirl.in) and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days except Sundays and Public Holidays, during business hours up to

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password, along with a copy of the Notice convening the Meeting, has been dispatched to the members. The format of communication for e-voting is available on the website of the Company: www.dirl.in and on the website

The remote e-voting facility shall commence on Sunday, September 27, 2020 from 9:00 a.m. and end on Tuesday, September 29, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the

A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the cut-off date. i.e., Wednesday September 23, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting /voting Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and

holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's website and NSDL's website. If the members already registered with NSDL for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting

Member who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the meeting but shall not be entitled to cast the vote(s) again.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules. there under that the Company has fixed Wednesday, September 23, 2020 as the "Record Date" for

Date: 04.09.2020 Place: New Delhi Pawan Kumar Mittal DIN: 00749265

By the order of the Board of Directors of

Delta Industrial Resources Limited

Apple app store draws new scrutiny in Japan nually from in-game puron his Facebook page.

BLOOMBERG Tokyo, September 4

BLOOMBERG

Beijing, September 4

BEIJING IS ALLOWING faster

gains in the yuan as it seeks to

cheapen imports and bolster

DBS Bank Ltd and Mizuho

Bank Ltd, who say a stronger

yuan is ideal for Beijing at a

time when Chinese President

Xi Jinping is pushing for a

That's one theory touted by

weak consumer spending.

EPIC GAMES'S DECISION to sue Apple over its mobile store practices has sparked new scrutiny in the massive Japanese gaming market, prompting complaints and questions about how to counter the tech giant's dominance. While Epic, publisher of the

hit title Fortnite, focuses on the

30% revenue cut app stores typically take, Japanese game studios have broader concerns. They have long been unhappy with what they see as Apple's inconsistent enforcement of its own App Store guidelines, unpredictable content decisions and lapses in communication, according to more than a dozen people involved in the

Japan's antitrust regulator



more self-reliant economy.

That marks a shift from when

officials worried that a strong

yuan would undercut the na-

show China's equanimity to-

ward accelerating gains in the

yuan, with the central bank re-

fraining from sending clear

warning signals to traders.

That's even as the yuan gained

The daily currency fixings

tion's exports to the world.

China allows for stronger yuan as Xi turns focus to home

> level in more than a year. The fixings have generally been tracking the market higher as the dollar has weak-

sus the dollar to its highest

A stronger exchange rate also helps remove a flashpoint in relations with the US, with President Donald Trump having long accused China of keeping the yuan artificially

PUBLIC NOTICE FOR CHANGE OF BRANCH ADDRESS

new address of various locations along with effective date of change is enclosed with notice as Annexure-A. Customers are requested to contact

For more information Please visit us or Contact Branch Managers of respective Branches. The Contact Numbers of Branch Managers of respective branches are provided in the Annexure-A attached with this notice.

Fincare Small Finance Bank Limited. "Annexure-A"

No.	Branch	State	of Change of Address	Old Address	New Address	Contact No.
1	SATARA	МН	15.06.2020	Sayali Building, Ground Floor, 149/D, Sayali Anjinkyatara Road, Azad Nagar, Golli, Satara - 415002	Shop No 3 & 4, Anu Plaza, First Floor, Plot No 38, Kanga Colony, Sadar Bazaar, Satara, MH – 415001	9545865081
2	SATANA	МН	30.06.2020	Bunglow No. 124, Samiritra Housing Society, Nampur Road, Satana, Taluka - Satana, Dist - Nashik, Maharashtra - 423301	"Prabha Lata" Shopping, First Floor, Shop No.2, Behind Bus Stand, Near Corporation Bank, Satana, Taluka - Satana, Dist Nashik	7888019316
3	JAMNER	MH	13.07.2020	House No. 3291/92, Shankar Nagar, Hiwarkheda Road, Jamner, Taluka - Jamner, Dist- Jalgaon, Maharashtra - 424206	Ground Floor, Plot No 3211/49/1, Gat No 479, Shankar Nagar, Jamner, Taluka - Jamner, Dist Jalgaon, Maharashtra - 424206	7888019330

Russia presses Germany for more detail on Navalny, 'transparency'

Moscow, September 4

REUTERS

THE KREMLIN SAID on Friday that it wanted dialogue with Germany over the case of opposition politician Alexei Navalny and that Russian doctors who treated him initially were much more transparent than the German doctors treating him now.

Germany, where Navalny is in hospital, has said he was poisoned with a Soviet-style Novichok nerve agent and wants the perpetrators held to account. Russia has until now not opened a criminal investigation and said there is no evidence yet of a crime.

Kremlin spokesman Dmitry Peskov said Moscow wanted to find out from Germany what exact substance caused Navalny to fall ill in Siberia last month.

"According to the version of our doctors it wasn't a poisoning," Peskov said.

"The German specialists managed to establish some kind of poisonous substance. We're counting on a dialogue with our German colleagues

He added: "Investigative actions are being carried out by our specialists, and if there is confirmation of the presence of poisonous substances in the biological material of the patient (Navalny), then of course legal consequences will follow. We ask everyone to rely on the facts."

Navalny is the most popular and prominent opponent of President Vladimir Putin, and the German announcement this week that he was poisoned by a nerve agent has raised the possibility of further Western sanctions against

Separately, a Russian court said on Friday it had rejected a complaint filed by allies of Navalny accusing a top law enforcement body of inaction over what they said was his attempted murder.

nearly 5% since late May ver-

CIN No.: L16003UP1994PLC016225, Regd. Office: Mandhana Bithoor Road, Village Choudharipur, Bithoor, Kanpur- 209201 Corporate Office: 6926, Jaipuria Mills, Clock Tower, Subzi Mandi, Delhi-110007 Tel. No.: 011-23852583, Fax No.: 011-23852666 E-mail: rgc.secretarial@gmail.com, rgc.secretarial@rediffmail.com

RTCL LIMITED

NOTICE OF 26" ANNUAL GENERAL MEETING (AGM), REMOTE EVOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that: The 26th Annual General Meeting (AGM) of the members of RTCL Limited will be held

on Wednesday, 30th September, 2020 at 11.00 A.M., at the Registered office of the Company situated at 8/226, Second Floor, SGM Plaza, Arya Nagar, Kanpur, Uttar Pradesh - 208002 to transact the Ordinary and Special Businesses Set out in the Notice of the AGM dated 24th, August, 2020. The Register of Members and Share transfer Books of the Company will remain closed

from 23rd September, 2020 to 30th September, 2020 (both days inclusive). As members in Register of members of the Company after giving effect to all valid

share transfers in physical form lodged with the Company/Registrar i.e. M/s Abhipra Capital Limited, Abhipra Complex, Dilkhush Industrial Area, A - 387, G.T. Karnal Road. Azadpur, Delhi-110033 Electronic Copies of the Notice of The AGM, Annual Report for 2019-2020 and the

attendance slip along with the proxy form has been sent to all the members whose Email id-registered with the Company/ Depositary Participant(s)/RTA The Company has Dispatched Physical Copies of Notice of AGM, Attendance Slip and

Postal ballot Form, (in lieu of Remote E-Voting) to those shareholders, whose Email-IDs are not registered with the Company /Depositary /RTA. The Notice of AGM and the Annual Report is also available on the Company Website

www.rtcllimited.in and also available at the registered office of the Company for inspection during business hours on any working days (except on Public Holidays) prior to the date of 26th Annual General Meeting. Pursuant to Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and amendment thereof, the Company is pleased to provide its members the electronic facility (remote

e-voting) for transacting all the items of business mentioned in the notice through

national Depository Limited (NSDL). The Remote e-voting portal will open from 09:00 A.M. (IST) on Sunday 27th September 2020 and ends on 05:00 PM (IST) on Tuesday, 29th September, 2020. Members may cast there vote by accessing the website www.evoting.nsdl.com by following the instructions given in Note No. 17 of During this period, shareholders of the Company, holding shares either Physical form or in dematerialized, as on the Cut-off date 23rd September, 2020 may cast their vote electronically. The Voting module shall be disabled by NSDL beyond the said period.

Once the vote on resolution is cast by Member, the same cannot be modified subsequently. . The voting rights shall be as per the number of shares held by the members as on

Wednesday, 23rd September, 2020 (Cut-Off date). Members are eligible to caste vote electronically only if they are holding shares as on that date. The Company has also provide the facility to the members who don't have access to evoting facility, may send their assent or Dissent in writing on the Postal Ballot Form attached with annual report for the Year ended 2019-2020, but such facility is

available only at the AGM. The Procedure of E-voting is available in the Notice of AGM. In case of any queries pertaining to e-voting. You may refer to Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evoting.nsdl.com or call at toll free no. 1800-0222-990 to the Company Registrar M/s Abhipra Capital Limited at

In the event Members Casts his/her votes through both processes i.e. Remote evoting and ballot form, the votes in the electronic system would be considered and the Ballot form would be ignored.

The entry to the Annual General Meeting (AGM) will be regulated by Attendance Slips. which is attached with the Notice of the AGM, Members are requested to bring duly signed Attendance slip to the meeting and hand it over at the entrance. 14. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through

remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. The Scrutinizer will submit his final report after the conclusion of voting at the Annual General voting but not later than Closing of the business hours on 01st October, 2020.

The Chairman of the meeting shall announce the result of voting on the resolutions taken up at 26th Annual General Meeting on or after the submission of final Report by the Scrutinizer.

17. Company has made/will make appropriate arrangements for convening the said Annual General Meeting by duly complying with the Directions/Guidelines issued by the Central/State Government with respect to Covid-19 as applicable.

By order of the board (Vishal Saxena) Company Secretary

glenmark

GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED CIN: L24299MH1977PLC019982

Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026. Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 099.

Website: www.glenmarkpharma.com; Email: complianceofficer@glenmarkpharma.com

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, 29th September, 2020 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in accordance with General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRIP/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (together referred to as 'Circulars')

whose email IDs are registered with the Depository Participant (DP) or the Company. The email dispatch has been The Notice of the AGM and the Annual Report are available on the website of the Company, i.e. www.glenmarkpharma.

com and on the websites of the stock exchanges, i.e. www.bseindla.com and www.nseindia.com. The Notice of the AGM is also available on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, read

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed during the AGM by electronic means. The Company has appointed National Securities Depositories Limited (NSDL) as the agency to provide electronic voting facility.

Members holding shares as on the cut-off date may cast their votes using an electronic voting system (remote e-voting). All members may please note the following:

Cut-Off Date Tuesday, 22nd September, 2020 Commencement of Remote e-voting Saturday, 26th September, 2020 (From 9.00 a.m. IST) Monday, 28th September, 2020 (Up to 5:00 p.m. IST) End of Remote e-voting Remote e-voting will be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but will not be entitled to cast

Only a person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail of the remote e-voting facility. Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member/beneficial owner (in case of electronic

The manner of voting remotely for members holding shares in dematerialised and physical modes as well as for members who have not registered their email IDs is provided in the Notice of the AGM. Any person, who becomes a member of the Company after email dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the user ID and password by sending an email request as mentioned in the Notice of the AGM under "Voting through electronic means" to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting,

Place: Mumbai

Date: 4th September, 2020

Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 19th September, 2020 to Tuesday, 29th September, 2020 (both days inclusive) for the purpose of determining members who would be entitled to dividend if declared, at the AGM. The dividend on equity shares, if declared, at the aforesaid meeting, will be credited/dispatched on or after 3rd October, 2020 to those members whose names appear on the Company's Register of Members/the list of beneficial owners to be furnished by the depositories at the end of the business hours on 19th September, 2020. Manner of registering / updating email IDs Queries

or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in/1800-222-990 or contact below.

number 022-24994360 or Pallavi Mhatre, Manager, NSDL at

Members holding shares in physical mode are requested to update their email addresses by writing to the Company at einward.ris@kfintech.com along with the copy of the signed request letter mentioning their name and address, self-attested

address (eg. Aadhaar/Utility bill not older than 3 months). By Order of the Board For Glenmark Pharmaceuticals Limited **Harish Kuber**

[CIN: L64203GJ2010PLC061366] Registered Office: 28th Floor, GIFT Two Building, Block No. 56, Road-5C, Zone-5, GIFT CITY, Gandhinagar, Taluka & District - Gandhinagar - 382 355 Tel: +91 79 67772204; Fax: +91 79 67772205 Email: ir@ia.ooo; Website: www.ia.ooo

INFIBEAM AVENUES LIMITED (Formerly known as Infibeam Incorporation Limited)

NOTICE OF THE 10" ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting

("AGM") of the Members of Infibeam Avenues Limited ('the Company') will be held on Wednesday, September 30, 2020 at 09.30 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Annual Report 2019-20 along with the Notice convening AGM on Friday, September 04, 2020 through electronic mode only to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories and/or RTA in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with its circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 and SEBI circular dated May 12, 2020. The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of Company at www.ia.ooo and also on website of BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice of AGM also available on the website of Link Intime India Private Limited at

NOTICE is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 23, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive), for the purpose of 10th AGM of the Company.

As per the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing its members the facilities to cast their vote on all the resolutions set forth in the said Notice using electronic voting system ('e-voting') provided by Link Intime. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares in the paid up Equity share capital of the company as on Wednesday, September 23, 2020. The details as required pursuant to the provisions of the Companies Act,

1 Date & Time of commence- 9.00 a.m. on Saturday, ment of Remote e-voting September 26, 2020 2 Date & Time of end of 5:00 p.m. on Tuesday,

2013 and Rules made there under are given below:

3 Cut-off date for determining Wednesday, September 23, rights of entitlement of 2020 Remote e-voting

Remote e-voting

https://instavote.linkintime.co.in

4 Those persons who have acquired shares and have become

September 29, 2020.

members of the Company after dispatch of notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members of the Company/ in the statement of beneficial owners maintained by depositories as on cut-off date can exercise their voting rights as per the instructions provided in the said Notice of AGM.

5 Remote e-voting shall not After 5:00 p.m. on Tuesday, be allowed beyond September 29, 2020.

6 E-voting facility will be available during AGM. Members, who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may remain present at AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their e-vote again during AGM

7 In case shareholders/ members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available a https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -4918 6000.


In case shareholders/ members have any queries regarding access and participate in the meeting through VC, they may send an email to instance @linkintime.co.in or contact on: Tel: 022-49186175.

> For, Infibeam Avenues Limited (Formerly known as Infibeam Incorporation Limited)

Shyamal Trivedi Date: September 04, 2020 Vice President & Company Secretary

financialexp.epap.in

Moscow.



Place: Kanpur

Date: 04th September, 2020

pressed outrage over Beijing's

situations.

reprisal.

officials for sanctions in both The bilateral discussions

said it will step up attention to the iPhone maker's practices in the wake of the high-stakes legal clash. And in rare cases, prominent executives are beginning to speak out after

"I want from the bottom of my heart Epic to win," Hironao Kunimitsu, founder and chairman of Tokyo-based mobile game maker Gumi Inc, wrote

staying silent out of fear of

be played on iPhones or Android devices is effectively forced to distribute it via their app stores, sharing revenue from an initial purchase and future, related items.

Epic, whose Fortnite generates more than \$1 billion an-

Apple and Google hold a

duopoly over the mobile app

market outside China. Any

publisher that wants a game to

lion users.

Tel No.: +91-22-4018 9999 Fax No.: +91-22-4018 9986

In accordance with the aforementioned Circulars, the Notice setting out the Ordinary and Special businesses to be transacted during the AGM and the Annual Report 2019-20 (Annual Report) has been sent by email to the members

The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM. Members attending the AGM through VC facility who have not cast their vote by remote a-voting will be able to vote during the AGM.

their vote again. Once the vote on a resolution is cast by a member, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote again.

then his existing user ID and password can be used for casting the vote.

shareholding) as on the cut-off date.

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share

Amit Vishal, Senior Manager, NSDL • at AmitV@nsdl.co.in or at telephone

Members who need assistance before •

pallavid@nsdl.co.in or at telephone number 022-24994545

Company Secretary & Compliance Officer

To support the green initiative and to receive communications

from the Company in electronic mode, members who have not

registered their email ID so far are requested to register the same

copy of the PAN card and self-attested copy of a valid proof of

with their DP, if shares are held in demat form.

Place: Gandhinagar

शोविक चक्रवर्तीसह दोघांना अटक


अंमली पदार्थिविरोधी पथकाची कारवाई

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थांबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची

शक्यता आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थांच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटके ला एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण



सुशांतिसंह राजपूत मृत्यू प्रकरण

विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्यात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

एनसीबीने अंमलीपदार्थ विकणाऱ्या करण अरोरा, अब्बास खेतान, झैद या चार तरुणांना अटक केली. त्यांच्या याला शुक्रवारी एनसीबीने दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. परिहारच्या पोलीस कोठडीची मागणी करताना मिरांडा एनसीबीने शोविक, अंमलीपदार्थांसाठी परिहारच्या

संपर्कात होते, अशी माहिती देत या

अंमलीपदार्थ पोच केलेल्या अनेकांची नावे उघड केली आहेत. त्याबाबत खातरजमा केली जाईल, असेही एनसीबीने न्यायालयाला सांगितले. या घडामोडीपूर्वी एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा आणि पथक सकाळी शोविक व मिरांडाच्या निवासस्थानी धडकले. दोघांच्या घरी तपास करून पथकाने काही कागदपत्रे.

राष्ट्रीय उद्यानात

वाघाटीची दोन पिल्ले

मुंबई : दौंड येथील शेतात बेवारस स्थितीत सापडलेली वाघाटीच्या (रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्लांना नुकतेच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे. जगातील सर्वात लहान मांर्जार प्रजाती म्हणून ओळखली जाणारी वाघाटी दुर्मीळ आहे.

अवस्थेत सापडलेल्या या पिल्लांचे संगोपन यापुढे या राष्ट्रीय उद्यानातील पिंजराबंद प्रजनन प्रकल्पात केले जाईल. दौंड येथे २८ ऑगस्टला ही पिल्ले आढळली होती. त्या पिल्लांची आई तेथे परत येईल या उद्देशाने वन अधिकारी आणि 'रेस्क्यू' वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवस वाट पाहिली. मात्र आई त्या पिल्लांकडे परत न आल्याने त्यांना बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. ही दोन्ही पिल्ले खूपच लहान असून, त्यांचे वजन केवळ २२५ ग्रॅम इतकेच



कर्मचाऱ्यांकडून दूध आणि अन्य आहार देण्यात येत आहे.

पिंजराबंद प्रजननाचा प्रकल्प राष्ट्रीय उद्यानात २०१३ पासून सुरू आहे. सध्या येथे ११ वर्षांचा एक नर वाघाटी आणि २०१८ मध्ये मावळहून आलेले दीड वर्षाचे नर-मादी यांचा समावेश आहे. या दोन नवीन पिल्लांच्या आगमनाने राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन प्रकल्पातील एकूण संख्या पाच झाली आहे.

खड्यांमुळे 'बेस्ट'चे चाक निखळले

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत खङ्घांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून त्यामुळे अपघातही होत आहेत. बेस्टच्या डबल डेकर बसचे चाक खङ्क्यात अडकू न निखळल्याची विचित्र घटना कुर्ला येथील लोकमान्य टिळक उड्डाणपुलावर शुक्र वारी सकाळी घडली. ही बस प्रवाशांनी भरलेली होती. सुदैवाने यात प्रवाशांना दुखापत झालेली नाही.

लोकमान्य टिळक उड्डाणपुलावरून सकाळी साडे नऊच्या सुमारास कुर्ला पश्चिम ते अंधेरी पूर्वेला जाणारी कु र्ला आगाराची बस क्रमांक ३३२ जात होती. बस उड्डाणपुलावरील एका खङ्ग्यात अडकली आणि बसचे

कुर्ला येथील घटना



पुढील चाक निखळून बाहेर आले. त्यामुळे मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवाशांनाही जोराचा धक्का बसला, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर बस

तातडीने रिकामी करण्यात आली. या प्रकरणी चालकाचा जबाब घेण्यात आला. खङ्ड्यात चाक रुतून निखळल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले.

ीndiGrid इंडिया ग्रिड ट्रस्ट ("इंडिग्रिड")

(नोंदणी क्र. आयएन/इन्व्हआयटी/१६-१७/०००५ नुसार सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे नोंदणी केलेला इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट)

व्यवसायाचे प्रधान ठिकाण: एफ-१, दी मीरा कॉर्पोरेट स्यूट्स, १ ॲण्ड २, ईश्वरनगर, मथुरा रोड, नवी दिल्ली-११००६५. फोन: +९१ ८४५०९९६४०८ अनुपालन अधिकारी: स्विप्निल पाटील;

ईमेलः complianceofficer@indigrid.co.in; वेबसाइटः www.indigrid.co.in

युनिटधारकांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की एजीएमची माहिती देण्याकरिता प्रसारित करण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले व्यवहार करण्यासाठी सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ४ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून इंडिया ग्रिड ट्रस्ट (इंडिग्रिड)ची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यात

चालू कोविड-१९ महामारी लक्षात घेऊन, दी सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने, २२ जून, २०२० दिनांकित त्यांच्या परिपत्रकाद्वारे (परिपत्रक) सामाईक ठिकाणी युनिटधारकांच्या वास्तविक उपस्थितीविना, व्हीसी किंवा ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम घेण्यास परवानगी दिली आहे. हे परिपत्रक आणि दुरुस्त केल्याप्रमाणे, दी सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स) रेग्युलेशन्स, २०१४ चा विनियम २२ (दी ''इन्व्हआयटी रेग्युलेशन्स'') व इन्व्हआयटी रेग्युलेशन्सचे अन्य सर्व लागू विनियम (आतापुरती लागू असलेली त्याची कोणतीही वैधानिक दुरुस्ती अथवाँ पुनर-कायदा यांसह) यांचे अनुपालन करून आणि अन्य लागु कायदे व विनियम यांच्या सापेक्ष, इंडिग्रिडच्या युनिटधारकांची एजीएम, व्हीसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातुन घेण्यात येईल. पूर्वोक्त परिपत्रकाला अनुसरून वार्षिक अहवाल २०१९-२० समवेत एजीएमची सूचना इंडिग्रिडकडे / डिपॉझिटरींकडे ज्यांचे ईमेल ॲंड्रेसिस नोंदविलेले आहेत अशा युनिटधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आली आहे.

युनिटधारकांनी नोंद घ्यावी की एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२०, इंडिग्रिडच्या वेबसाइटवर www.indigrid.co.in मध्ये, स्टॉक एक्स्चेंजिसच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाइटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com मध्येसुद्धा उपलब्ध आहे. युनिटधारक फक्त व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला उपस्थित राहू शकतात व सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याकरिता सूचना, एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. व्हीसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या युनिटधारकांना, गणसंख्या मोजण्याच्या प्रयोजनार्थ गणण्यात येईल.

एजीएमच्या सचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर आपली मते नोंदविण्यासाठी त्यांच्या सर्व यनिटधारकांना इंडिग्रिडकडन दरस्थ ई-मतदान सुविधा (दुरस्थ ई-मतदान) पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर, एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारा मतदान करण्याची (ई-मतदान) सुविधा, इंडिग्रिड पुरवित आहेत. दूरस्थ ई-मतदानाची / ई-मतदानाची सविस्तर पद्धत, एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

युनिटधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसिस, डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे अद्ययावत करावेत. वैकल्पिकरीत्या, युनिटधारक support.indiagrid@kfintech.com मध्ये केफिन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कडे ईमेल पाठवृन पत्ता, ई–मेल आयडी आणि मोबाइल नंबर यासारखे त्यांचे संपर्कविषयक तपशील अद्ययावत करू शकतात. कोविड-१९ दरम्यान युनिटधारकांना योग्य रीतीने संसूचना पाठविण्यास इंडिग्रिडला हे साहाय्यभूत ठरेल.

इंडिया ग्रिड ट्रस्ट करिता मंडळाच्या आदेशावरून

स्टेरलाइट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

(इंडिया ग्रिड ट्रस्टचे गुंतवणुक व्यवस्थापक म्हणून) स्वाक्षरी/-

स्वप्निल पाटील

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मंबई. ०४ सप्टेंबर. २०२०

glenmark ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सीआयएन : एल२४२९९एमॅएच१९७७पीएलसी०१९९८२ नोंदणीकृत कार्यालय : बी/२, महालक्ष्मी चेंबर्स, २२, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०० ०२६. कॉर्पोरेट कार्यालय : ग्लेनमार्क हाउस, बी.डी.सावंत मार्ग, चकाला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत, अंधेरी (पू), मुंबई-४०० ०९९ टेलि नं. : +९१-२२-४०१८ ९९९९ फॅक्स नं. : +९१-२२-४०१८ ९९८६

वेबसाइट : www.glenmarkpharma.com ईमेल : complianceofficer@glenmarkpharma.com

सूचना

याद्वारा सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') साधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि निगम कामकाज मंत्रालयाद्वारा (''एमसीए'') निर्गमित केलेल्या अन्य लागू परिपत्रके आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (''परिपत्रके'' म्हणून एकत्रितरीत्या संदर्भित) यांच्याद्वारा निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआरआयपी/ २०२०/७९ च्या अनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') द्वारा **मंगळवार, २९ सप्टेंबर २०२०** रोजी दु. ०२.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

वर नमूद केलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, एजीएम कालावधीत कामकाजावर विचारविनिमय करावयाच्या सामान्य व विशेष कामकाजाबाबत सविस्तर माहिती नमूद केलेली सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० (वार्षिक अहवाल) सदस्यांना, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (डीपी) नोंदणीकृत आहेत, ईमेलद्वारा पाठविण्यात आले आहेत. ईमेल पाठवणी ०४ सप्टेंबर २०२० रोजी पूर्ण करण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल www.glenmarkpharma.com या कंपनीच्या वेबसाइटवर आणि www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना www.evoting.nsdl.com या एनएसडीएलच्या

वेबसाइटवरसद्धा उपलब्ध आहे. कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या, सुधारित केल्यानुसार, नियम २० यासह वाचलेल्या, कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि अन्य लागू तरतुदींच्या अनुसार, जर असल्यास आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुसार कंपनीला इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा एजीएम कालावधीत मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर तिच्या सदस्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता सुविधेची तरतूद करून देताना आनंद वाटत आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेची तरतूद करून देण्याकरिता एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडची (एनएसडीएल) नेमणूक केली

कट-ऑफ तारखेनुसार भाग असलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टमचा (रिमोट ई-व्होटिंग) वापर करून त्यांचे मतदान करू शकतील. सर्व सदस्यांनी खालील नोंद घ्यावी

कट-ऑफ तारीख मंगळवार. २२ सप्टेंबर २०२० रिमोट ई-व्होटिंग सुरू शनिवार, २६ सप्टेंबर २०२० (स.०९:०० वा पासन - भाप्रवे) सोमवार, २८ सप्टेंबर २०२० (सांय ०५:०० वा पर्यंत - भाप्रवे)

पूर्वीक्त कालावधी संपल्यावर एनएसडीएलकडून दूरस्थ ई-मतदान निःसमर्थ केले जाईल. ई-मतदान प्रणालीद्वारा मतदान करण्याची सुविधासुद्धा एजीएमदरम्यान उपलब्ध करून देण्यात येईल. दुरस्थ ई-मतदानद्वारा ज्यांनी आपले मत नोंदविले नसेल

अशा, व्हीसी सुविधेमार्फत एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना एजीएमदरम्यान मतदान करता येईल. दूरस्थ ई-मतदान पद्धतीने ज्यांनी आपले मत नोंदविले असेल असे सदस्यसुद्धा एजीएमला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. सदस्याने एकदा ठरावावर मत नोंदिवले की मग सदस्याला ते बदलता येणार नाही किंवा पुन्हा मतदानही करता येणार नाही. कट-ऑफ डेट रोजीनुसार ज्याचे नाव सदस्यांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरींनी बनविलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नमूद असेल अशीच व्यक्ती, दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास अधिकारपात्र राहील. कट-ऑफ डेट रोजीनुसार सदस्याच्या/लाभार्थी मालकाच्या (इलेक्ट्रॉनिक भागधारणाच्या बाबतीत) नावे नोंदणी केलेल्या भागांच्या भरणा केलेल्या मूल्याच्या आधारे मतदानाचे हक्क गणले जातील.

अमूर्त आणि मूर्त प्रकारात भागधारण करणाऱ्या सदस्यांसाठी तसेच ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदविलेला नाही अशा सदस्यांसाठी दूरस्थरीत्या मतदान करण्याची पद्धत, एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. एजीएमच्या सूचनेच्या ईमेल पाठवणीनंतर कंपनीचा सदस्य बनणारी व कट-ऑफ डेट रोजीनुसार भागधारण करीत असलेली कोणतीही व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे evoting@nsdl.co.in वर ''व्होटिंग थ्रू इलेक्ट्रॉनिक्स मीन्स''खाली ईमेल विनंती पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापि, व्यक्ती जर अगोदरच ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर मतदानाकरिता त्यांचा विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरता येईल.

बुक क्लोजर :

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ अन्वये अशीही सूचना देण्यात येते की, एजीएममध्ये लाभांश जाहीर झाल्यास लाभांशासाठी अधिकारपात्र असणारे सदस्य निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ सदस्यांची नोंदवही आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, १९ सप्टेंबर २०२० पासून मंगळवार, २९ सप्टेंबर २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. समभागांवरील लाभांश, पूर्वोक्त सभेत जाहीर झाल्यास, १९ सप्टेंबर २०२० रोजी कामाचे तास संपतेवेळी कंपनीच्या सदस्यांच्या नोंदवहीत/डिपॉझिटरींद्वारा सादर व्हावयाच्या लाभार्थी मालकांच्या सूचीत ज्यांची नावे नमूद असतील अशा सदस्यांना ३ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा नंतर त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल/पाठविण्यात येईल.

एजीएम पूर्वी किंवा दरम्यान सहकार्याची आवश्यकता असणाऱ्या सदस्यांनी 💥 ग्रीन इनिशिएटिव्हला पाठिंबा देण्यासाठी व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने evoting@nsdl.co.in/१८००-२२२-९९० वर एनएसडीएलशी संपर्क

साधावा अथवा खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.

- * अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी किंवा दूरध्वनी क्रमांक Amity@nsdl.co.in मध्ये ०२२-२४९९४३६० वर अथवा
- * पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, pallavid@nsdl.co.in मध्ये किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९९४५४५ वर संपर्क साधावा.
- कंपनीकडून संसूचना मिळवण्यासाठी, अद्याप ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदिवलेला नाही अशा सदस्यांना विनंती करण्यात येते की, डिमॅट रूपात भागधारण केले असल्यास आपल्या डीपीकडे त्यांनी

ईमेल आयडी नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत

मूर्त रूपात भागधारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे नाव व पत्ता नमूद करून, पॅनकार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि पत्त्याच्या वैध पुराव्याची स्व-साक्षांकित प्रत (उदा. आधार/३ महिन्यांपेक्षा जुने नसलेले युटिलिटी बिल) जोडून साक्षांकित विनंती पत्राच्या प्रतिसमवेत einward.ris@kfintech.com वर कंपनीकडे लेखी स्वरूपात त्यांचे ई-मेल ॲड्रेसिस अद्ययावत करावेत.

मंडळाच्या आदेशावरून ग्लेनमाक फामास्युटिकल्स लिमिटेडकरिता

स्थळ : मुंबई

पाठवू राकतील किंवा टोल फ्री क्र.: १८००-२२-५५३३ यावरून संपर्क साधू राकतील.

रिमोट ई-व्होटिंगकरिता सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजी (सायं. ०५.०० वा. भाप्रवे) दरम्यान अनुमती देण्यात येणार

९. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले आहे तेस्द्धा ३५ व्या एजीएममध्ये उपस्थित राह शकतील, परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यास हक्कदार नसतील. ज्या सदस्याचे नाव कट-ऑफ तारखेनुसार सदस्यांच्या नोंदवहीत किंवा लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत आलेले आहे तो एजीएम कालावधीत इलेक्ट्रॉनिक मतदान आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास हक्कदार असेल

कार्यरत होण्याकरिता मेसर्स केडीटी ॲण्ड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची नेमण्क केली आहे. याद्वारा सूचना देण्यात येते की, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ आणि त्याखाली नमूद केलेल्या संबंधित नियमासह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ च्या तरत्दींच्या अनुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवही आणि होअर ट्रान्स्फर बुक्स वित्तीय वर्ष २०१९-२० करिता समन्याय भागांच्या लाभांशाचे प्रदान आणि ३५ व्या एजीएमच्या हेतुप्रीत्यर्थ बुधवार, २३ सप्टेंबर २०२० पासुन ते मंगळवार, २९ सप्टेंबर २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येतील. मंडळाद्वारा मान्यताप्राप्त असल्यास, ३५ व्या एजीएममध्ये जर मंजुर झाल्यास, प्रत्येकी रु.१/- चे दर्शित मृल्य असलेल्या रु. ०.१५ प्रति समन्याय भागांवरील लाभांज्ञाचे प्रदान सदस्यांना करण्यात येईल, ज्यांची नावे रेकॉर्ड तारीख म्हणजेच मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० रोजीप्रमाणे लाभाधिकारी मालक म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडद्वारा सादर केलेली आहेत आणि ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत आणि ज्यांची नावे त्या तारखेनुसार कंपनीच्या सदस्यांच्या नोंदवहीत आलेली आहेत.

जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेडकरिता स्वाक्षरी/ -रिद्धी मनोज पटेल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

लोअर परळमध्ये फांदी पडून मुलाचा मृत्यू

मुंबई : लोअर परळ परिसरात झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे नऊ वर्षांचा मुलगा ठार झाला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास पांडुरंग बुधकर मार्गावरील मारवाडी चाळीत ही दुर्घटना घडली. यात घराजवळच खेळत असलेला समर बोसक याचा मत्यू ओढवला.

्ना. म. जोशी मार्गाजवळ बॉम्बे डाईंगच्यासमोर मारवाडी चाळ ही बैठ्या घरांची वसाहत आहे. तेथील पिंपळाच्या झाडाची फांदी दुपारी तुटून पडली. झाडाच्या बाजूलाच असलेल्या घरांवर ही फांदी पडली. या दुर्घटनेत समर जबर जखमी झाला. त्याला वाडिया रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती नगरसेवक ॲड. संतोष खरात यांनी दिली. ही चाळ एनटीसी गिरणीच्या जागेवर आहे. या जागेवर काही झोपड्या असून मध्यभागी हे झाड होते. खासगी जागेतील झाडांची छाटणी ही तेथील रहिवाशांनी किंवा जमीन मालकाने करायची असते. त्यामुळे पालिकेने या झाडाची छाटणी केली नव्हती, असे समजते.

बिहार विधानसभा आणि ६५ पोटनिवडणुका एकत्रित

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिहार विधानसभा आणि विविध राज्यांमधील लोकसभा व विधानसभेच्या ६५ जागांकरिता पोटनिवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने शुक्रवारी घेतला. योग्य वेळी निवडणुकीची घोषणा केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घ्यावी लागेल. याशिवाय कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांमधील ६४ विधानसभेच्या जागा रिक्त आहेत. बिहार विधानसभेबरोबरच या ६५

जागांची निवडणूक एकाच वेळी घेतली जाईल, असा निर्णय िनवडणुक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला. पोटनिवडणुकांच्या संदर्भात राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांवर चर्चा करण्यात आली.

आहेत.

कायदा व सुवस्था राखणे आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांची ये-जा करणे सोयीचे व्हावे या उद्देशानेच बिहार आणि पोटनिवडणुका एकत्रित घेण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. पोटनिवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमधील २७ जागांच्या निवडणुका या सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाच्या

जेडी ऑर्गोकेम लिमिटेड

सीआयएन : एल२४१००एमएच१९७३पीएलसी०१६९०८ नोंदणीकृत कार्यालय : ३०१, सुमेर केंद्र, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८. टेलि नं. : +९१ २२ ३०४२ ३०४८ * फॅक्स नं. : +९१ २२ ३०४२ ३४३४ वेबसाइट : www.jdorgochem.com * ई-मेल आयडी : investor.relations@jdorgochem.com ४६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

रिमोट ई-व्होटिंग, पुस्तिका बंद असणे व रेकॉर्ड तारीख याबाबत माहिती याद्वारा सूचना देण्यात येते की, जेडी ऑर्गोंकेम लिमिटेडच्या सदस्यांची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा ४६व्या एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद्र केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("व्हिसी/"ओएव्हीएम")द्वारा सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजी स. ११.०० वा. घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

एजीएमची सूचना आणि ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रति सर्व

सदस्यांना, ज्यांचे ई-मेल आयडी 'ज कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिंपट्सकडे नोंदणीकृत आहेत, ३ सप्टेंबर २०२० रोजी ई-मेलद्वारा पाठविण्यात आले आहेत. एजीएमच्या सूचनेसमवेत वार्षिक अहवाल www.jdorgochem.com या कंपनीच्या वेबसाइटवरसद्धा उपलब्ध आहे. डिमॅट अकाऊंट असलेले सदस्य आणि ज्यांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीत कागदपत्रांच्या स्वीकृतीकरिता त्यांचे ई-मेल आयडी 'ज अजन नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी जेची कंपनी किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिंपट्स किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजण्टकडे नोंदणी करावी. प्रत्यक्ष स्वरूपात असलेले सदस्य कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लेखी विनंती पाठवून किंवा त्यांचा फोलिओ नंबर नमूद करून rnt.helpdesk@linkintime.co.in यावर ई-मेल पाठवून त्यांच्या ई-मेल आयडी 'जची नींदणी करू शकतील.

सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी डिमॅट अकाऊंटमध्ये किंवा कंपनीकडे जसे असेल त्यानुसार त्यांचे ई-मेल आयडी 'ज अपडेट ठेवावेत. ज्या सदस्यांकडे कट-ऑफ तारीख म्हणजेच सोमवार, २१ सप्टेंबर २०२० रोजीप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग आहेत ते सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)द्वारा तरतूद केलेल्या रिमोट ई–व्होटिंग सुविधेद्वारा किंवा लिंक इण्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा तरतृद केलेल्या एजीएम कालावधीत इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व कामकाजांवर इलेक्ट्रॉनिक प्रणालीत

त्यांचे मतदान करू शकतील. सीडीएसएलद्वारा रिमोट ई-व्होटिंग सुविधेकरिता तपशील याखाली देण्यात आला आहे.

४६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारासुद्धा विचारविनिमय करता

२. रिमोट ई-व्होटिंग गुरुवार, २४ सप्टेंबर २०२० रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल. रिमोट ई-व्होटिंग रविवार, २७ सप्टेंबर २०२० रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल. ४६व्या एजीएम कालावधीत रिमोट ई-व्होटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंगद्वारा मतदानाकरिता पात्रता निश्चित करण्याकरिता कट-ऑफ तारीख सोमवार, २१ सप्टेंबर २०२० ही आहे.

कोणतीही व्यक्ती कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२० रोजीप्रमाणे; परंतु रिमोट ई-व्होटिंग कट-ऑफ तारीख म्हणजेच सोमवार, २१ सप्टेंबर २०२० पूर्वी वार्षिक अहवालासह ४६व्या एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग प्राप्त करते आणि कंपनीचा सदस्य बनते ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in यावर विनंती पाठवून लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर तो/ ती याआधीच रिमोट ई-व्होटिंगकरिता सीडीएसएलकडे नोंदणीकृत आहे तर तो/ती मतदान करण्याकरिता त्याचा /तिचा विद्यमान यजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल. जर तो/ती त्याचा/तिचा पासवर्ड विसरला/विसरली असल्यास, www.evotingindia.com यावर उपलब्ध असलेल्या "Forgot User Details/ Password"चा वापर करून त्याचा/तिचा पासवर्ड रिसेट करू शकेल किंवा टोल फ्री क्र.: १८००-२२-५५३३

यावरून तो/ती सीडीएसएलशी संपर्क साधू शकेल. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेसबंधित कोणत्याही तकारी. शंका किंवा प्रकरणे असल्यास, सदस्य हेल्प सेक्शनअंतर्गत www.evotingindia.com यावर उपलब्ध असलेले रिमोट ई-व्होटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स ("एफएक्यू 'ज) पाहू शकतील किंवा राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, "ए" विंग, २५वा मजला, मॅरॉथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पू.), मुंबई-४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधू शकतील, किंवा helpdesk.evoting@cdslindia.com यावर ई-मेल पाठवू शकतील किंवा टोल फ्री क्र. १८००-२२-५५३३ यावरून संपर्क साधू शकतील.

रिमोट ई-व्होटिंगकरिता रविवार, २७ सप्टेंबर २०२० रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) दरम्यान अनुमती देण्यात येणार ज्या सदस्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले नाही ते ४६व्या एजीएम कालावधीत लिंक इण्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा तरतूद केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारा ४६व्या एजीएममध्ये त्यांच्या हक्कांची

ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले आहे तेसुद्धा ४६व्या एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील परंत: पन्हा त्यांचे मतदान करण्यास हक्कदार नसतील. ज्या सदस्याचे नाव कट-ऑफ तारखेनसार सदस्यांच्या नोंदवहीत किंवा लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत आलेले आहे तो एजीएम कालावधीत इलेक्ट्रॉनिक मतदान आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास हक्कदार असेल.

१०. कंपनीने ४६ व्या एजीएम कालावधीत रिमोट ई-व्होटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या छाननीकरिता परीनिरीक्षक म्हणून कार्यरत होण्याकरिता मेसर्स केडीटी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची नेमणूक केली आहे. याद्वारा सुचना देण्यात येते की, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ आणि त्याखाली नमुद केलेल्या संबंधित नियमासह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१च्या तरतुर्दीच्या अनुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवही आणि रोअर ट्रान्स्फर बुक्स मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० पासून ते सोमवार, २८ सप्टेंबर २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) ४६व्या एजीएम हेतुप्रीत्यर्थ बंद ठेवण्यात येतील.

जेडी ऑर्गोकेम लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-मयूर कांजीभाई राठोड कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल२४११४एमएच१९८५पीएलसी०३५५६४

याद्वारा सुचना देण्यात येते की, जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेडच्या सदस्यांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३५ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''व्हीसी/ओव्हीएम'') द्वारा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२० रोजी दु. ०३.०० वा. घेण्याचे निर्धारित करण्यात

एजीएमची सूचना आणि ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना, ज्यांचे ईमेल आयडी'ज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. ०३ सप्टेंबर २०२० रोजी ईमेलद्वारा पाठविण्यात आले आहेत. एजीएमच्या सूचनेसमवेत वार्षिक अहवाल **www.jaysynth.com** या कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा

डिमॅट अकाऊंट असलेले सदस्य आणि ज्यांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीत कागदपत्रांच्या स्वीकृतीकरिता त्यांचे ईमेल आयडी'ज अजून नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ईमेल आयडी'जची कंपनी किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स किंवा कंपनीचे रजिस्टार आणि टान्स्फर एजन्टकडे नोंदणी करावी. प्रत्यक्ष स्वरूपात असलेले सदस्य कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लेखी विनंती पाठवून किंवा त्यांचा फोलिओ नंबर नमूद rnt.helpdesk@linkintime.co.in यावर ईमेल पाठवून त्यांच्या ईमेल आयडी'जची नोंदणी करू शकतील. सदस्यांना विनंती करण्यात येते की. त्यांनी डिमॅट अकाऊंटमध्ये किंवा कंपनीकडे जसे असेल त्यानसार त्यांचे ईमेल आयडी'ज अपडेट

ज्या सदस्यांकडे कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० रोजीप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग आहेत ते सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)द्वारा तरतुद केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारा किंवा लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा तरतूद केलेल्या एजीएम कालावधीत इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व कामकाजावर इलेक्ट्रॉनिक प्रणालीत त्यांचे मतदान करू शकतील.

३५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या कामकाजावर रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारासुद्धा विचारविनिमय करता येईल.

रिमोट ई-व्होटिंग सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजी (सायं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. ४. ३५ व्या एजीएम कालावधीत रिमोट ई-व्होटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंगद्वारा मतदानाकरिता पात्रता निश्चित करण्याकरिता

कोणतीही व्यक्ती कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२० रोजीप्रमाणे परंतु रिमोट ई-व्होटिंग कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० पूर्वी वार्षिक अहवालासह ३५ वी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग प्राप्त करते आणि कंपनीचा सदस्य बनते ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in यावर विनंती पाठवन लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर तो/ती याआधीच रिमोट ई-व्होटिंगकरिता सीडीएसएलकडे नोंदणीकृत आहे तर तो/ती मतदान करण्याकरिता त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल. जर तो/ती त्याचा/तिचा पासवर्ड विसरला/विसरली असल्यास, www.evotingindia.com यावर उपलब्ध असलेल्या "Forgot User Details/ Password"चा वापर करून त्याचा/तिचा पासवर्ड रिसेट करू शकेल किंवा **टोल फ्री क्र.: १८००-२२-५५३३** यावरून तो/ती सीडीएसएलशी

संपर्क साधू शकेल. ६. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेसंबंधित कोणत्याही तक्रारी. शंका किंवा प्रकरणे असल्यास, सदस्य हेल्प सेक्शनअंतर्गत www.evotingindia.com यावर उपलब्ध असलेले रिमोट ई-व्होटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ('एफएक्यू'ज) पाह शकतील किंवा राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्ल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ''ए'' विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पू.), मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकतील किंवा helpdesk.evoting@cdslindia.com यावर ईमेल

अंमलबजावणी करण्यास सक्षम असतील.

१०. कंपनीने ३५ व्या एजीएम कालावधीत रिमोट ई-व्होटिंग आणि इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या छाननीकरिता परिनिरीक्षक म्हणून

तारीख : ४ सप्टेंबर, २०२० सदस्यत्व क्र. : ए४९७५६

अंमलबजावणी करण्यास सक्षम असतील.

विलात्रा आणि अब्देल बसीत परिहार चौकशीतन शोविक, मिरांडा यांचा सहभाग स्पष्ट झाला. यापैकी परिहार

प्रकरणी सखोल तपास करणे आवश्यक आहे. तसेच परिहारने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार तो शोविकच्या सूचनेवरून विलात्रा आणि कै झान इब्राहिम या दोघांकडून अंमलीपदार्थ विकत घेत होता, असे न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने परिहार याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. विलात्राप्रमाणे परिहार यानेही

भ्रमणध्वनी आणि संगणकासह दोघांना ताब्यात घेऊन दक्षिण मुंबई येथील कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर दोघांकडे दिवसभर चौकशी करून


रात्री अटकेची कारवाई केली.



शाखांचे (ब्रॅंचेस) पत्ते बदलल्याची जाहीर सूचना

बदलले आहेत. या शाखांमध्ये असलेली सर्व खाती/व्यवहार पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. येथे खाली दिलेल्या '**जोडपत्र अ**' यामध्ये शाखांची जुनी जागा आणि नवीन जागेचा पत्ता आणि हा बदल अमलात येण्याची तारीख आदी माहिती दिलेली आहे. ग्राहकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे व्यवहार करण्याकरिता ब्रँच मॅनेजर यांच्याशी संपर्क करावा/ नवीन जागेवर भेट द्यावी,

यामध्ये दिलेले आहेत :				जोडपत्र 'अ'		
gh.	शाखा (ब्रँच)	राज्य	पत्यातील बदल अमलात येण्याची तारीख	जुना पत्ता	नवीन पत्ता	संपर्क क्रमांक
8	` ' '	महाराष्ट्र		सायली बिल्डिंग, तळमजला, १४९/ डी, सायली-	दुकान क्र. ३ आणि ४, अनु प्लाझा, पहिला	९५४५८६५०८१
,		×	पासून	अजिंक्य तारा रोड, आझादनगर,	मजला, प्लॉट नं. ३८, कांगा कॉलनी, सदर	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,



लान्सर कन्टेनर लाइन्स लिमिटेड सीआयएन : L74990MH2011PLC214448

नोंदणीकृत कार्यालय : मयूरेश चेंबर्स प्रीमायसेस को-ऑप. सोसायटी लि., युनिट क्र. एच०२ - २, एचओ २ - ३ व एचओ २ - ४, प्लॉट क्र. ६०, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४. दूर. क्र. : + ९१ २२ २७५६६९४०/४१/४२ ें ई-मेल : secretarial@lancermarine.in वेबसाइट : www.lancermarine.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी, त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२० सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०) यांच्या अनुपालनांतर्गत लान्सर कन्टेनर लाइन्स लिमिटेडच्या सभासदांची ०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दि. २९.०९.२०२० रोजी दु. १२.०० वाजता सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. एजीएममध्ये सहभागाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल. एजीएम सूचनेसमवेत वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.lancermarine.in वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध असेल

इलेक्टॉनिक स्वरूपातील भागधारकअसलेल्या भागधारकांनी कपया त्यांचे ई-मेल पत्ते, स्थायीखाते क्रमांक (पॅन) व बँक खाते तपशील जेथे त्यांचे डीमटेरियलाइज्ड खाते देखभालीत आहेत त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत करावेत/अद्ययावत करावेत.

एजीएमच्या सूचनेत विहित प्रस्तावांवरील परोक्ष ईमतदान तसेच एजीएममधील मतदान हे कंपनीद्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान प्रणालीवर आयोजित करण्यात येईल. ई-मतदान प्रणालीचा तपशील तसेच ई-मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत विहित असेल.

सदर वर्तमानपत्रीय सूचना ही कंपनीची वेबसाइट www.lancermarine.in वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध असेल. चालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने लान्सर कन्टेनर लाइन्स लिमिटेड करिता

ठिकाण : नवी मुंबई दिनांक: ०४.०९.२०२०



नोंदणीकृत कार्यालय: ३०१, सुमेर केंद्र, पी.बी.मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८. टेलि नं.: +९१ २२ ३०४२ ३०४८ * फॅक्स नं.: +९१ २२ ३०४२ ३४३४

सीडीएसएलद्वारा रिमोट ई-व्होटिंग सुविधेकरिता तपशील याखाली देण्यात आला आहे. रिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२० रोजी (स. ०९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल.

कट-ऑफ तारीख मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० ही आहे.

सदस्यत्व क्र.: ए५०७०७

तारीख: ०४ सप्टेंबर, २०२०

स्थळ : मुंबई

दौंड येथे उसाच्या शेतात बेवारस

आहे. त्यांचे वय सुमारे तीन आठवडे असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या प्रकल्पातील

वाघाटीच्या संवर्धनासाठी

कपया अधिक माहितीसाठी आमच्या शाखांना भेट द्यावी किंवा संबंधित शाखेच्या व्यवस्थापकांशी संपर्क करावा फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांच्या संबंधित शाखांच्या व्यवस्थापकांचे (बँच मॅनेजर्स) फोन क्रमांक या सचनेसोबत जोडलेल्या 'जोडपत्र अ'

gh.	शाखा	राज्य	पत्त्यातील बदल	जुना पत्ता	नवीन पत्ता	संपर्क क्रमांक
	(ब्रँच)		अमलात येण्याची तारीख			
१	सातारा	महाराष्ट्र	१५.६.२०२०	सायली बिल्डिंग, तळमजला, १४९/ डी, सायली-	दुकान क्र. ३ आणि ४, अनु प्लाझा, पहिला	९५४५८६५०८१
			पासून	अजिंक्य तारा रोड, आझादनगर,	मजला, प्लॉट नं. ३८, कांगा कॉलनी, सदर	
				गोल्ली सातारा–४१५००२	बाजार, सातारा (महाराष्ट्र) ४१५००१	
2	सटाणा	महाराष्ट्र	३०.६.२०२०	बंगला नं. १२४, समिरीत्रा हाऊसिंग सोसायटी,	''प्रभा लता'' शॉपिंग, पहिला मजला, दुकान क्र.	७८८८०१९३१६
			पासून	नामपूर रोड, सटाणा, तालुका– सटाणा जिल्हा	२, बस स्टॅण्डच्या मागे कॉर्पोरेशन बँकेजवळ,	
				नाशिक, महाराष्ट्र ४२३३०१	सटाणा, ता. सटाणा जि. नाशिक	
3	जामनेर	महाराष्ट्र	१३.७.२०२०	घर नं. ३२९१/९२, शंकरनगर, हिवरखेडा रोड,	तळमजला, प्लॉट नंबर ३२११/४९/१ गट नंबर	७८८८०१९३३०
			पासून	जामनेर, तालुका- जामनेर, जिल्हा जळगाव,	४७९ शंकरनगर, जामनेर तालुका जामनेर,	
			3.	महाराष्ट्र-४२४२०६	जि. जळगाव, महाराष्ट्र ४२४२०६	

सभासदांना वार्षिक अहवालाच्या हार्डकॉपीच पुरविण्यात येणार नाहीत.

अब्दुल खालीक चटाईवाला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१९४२२४६

वेबसाइट : www.jaysynth.com * ईमेल आयडी : jsec@jaysynth.com ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-व्होटिंग, पुस्तिका बंद असणे व रेकॉर्ड तारीख याबाबत माहिती

८. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले नाही ते ३५ व्या एजीएम कालावधीत लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा तरतूद केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारा ३५ व्या एजीएममध्ये त्यांच्या हक्कांची

दिनांक : ४ सप्टेंबर

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी